

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ७

सभावृत्तांत

दिनांक - ०४/१२/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०४/१२/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा.ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा.पांढरकर निलेश शंकरराव
३. मा.भारती फरांदे
४. मा.पाडाळे निता विलास
५. मा.म्हेत्रे सुरेश रंगनाथ

मा.गावडे - सह आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.गट्टुवार - कार्यकारी अभियंता, मा.काटकर - प्रशासन अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) प्रभाग क्रमांक २१ आरक्षण क्र.२७५ मध्ये शाळा इमारत बांधणेबाबत - मा.निता पाडाळे, मा.भारती फरांदे यांचा प्रस्ताव.

दिनांक २०/११/२०१५ व २१/११/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ६) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : २४

विषय क्रमांक : १

दिनांक : ०४/१२/२०१५

सुचक : मा.निता पाडाळे

अनुमोदक : मा.भारती फरांदे

संदर्भ : मा.निता पाडाळे, मा.भारती फरांदे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.२१ दळवीनगर येथील आरक्षण क्रमांक २७५ मध्ये शाळा इमारत बांधणे या कामाच्या सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम रुपये २,९२,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी ब्याण्णव लाख फक्त) यास मान्यता मिळणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८१३/२०१५

दिनांक : ०४/१२/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.